

मुरबाड, जि. ठाणे येथील आदिवासी मुलांच्या
शासकीय वसतीगृह इमारतीच्या दुरुस्तीस
प्रशासकीय मान्यता देणेबाबत..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : आवगृ -२०११/प्र.क्र.३७/का.१२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १० जानेवारी, २०१२ .

वाचा : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.इमादु -२०१०/प्र.क्र.१५/का.८(३), दि.२४.१.२०११.

प्रस्तावना :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यानी संदर्भाधीन दिनांक २४.१.२०११ च्या पत्रान्वये जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील मुरबाड जि. ठाणे येथील वसाहतीची दुरुस्ती करून सदर इमारत आदिवासी मुलांचे वसतीगृह म्हणून वापर करणेबाबत इमारत दुरुस्तीच्या रु.१५,७१,९७४/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय : जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील मुरबाड, जि. ठाणे येथील वसाहतीची दुरुस्ती करून त्याचा वापर आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी करण्यासाठी येणा-या दुरुस्तीच्या रु.१५,७१,९७४/- (रु.पंधरा लाख एकाहत्तर हजार नऊशे चौ-याहत्तर फक्त) इतक्या रकमेच्या खर्चास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे:-

- (१) जागेची मालकी आदिवासी विकास विभागाकडे राहील, अशा आशयाचा करारनामा काम सुरु करण्यापूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांनी करावा.
- (२) सदर दुरुस्तीचा खर्च विभागाच्या वसतीगृह बांधकाम तरतुदीमधून भागविण्यात यावा.

२. सदर शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दिनांक १५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग - पाच अनुक्रमांक १ व ३ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२०११००४५८३६१३६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

भंडलकर
(कैलास द. भंडलकर)
उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ (विशेष प्रकल्प), ठाणे.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहापूर, जि. ठाणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, जि. ठाणे.

सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का.१२)